

मिरा भाईदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, भाईदर (प.),
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे - ४०१ १०१.




जा. क्र. मि.भा./मनपा/नर/-३०८३/२०९२-९३
प्रति,

दिनांक :- १५।०९।२०९३.

जमीन/जागामालक - श्री. सिसिल जेरोम फरी ब.इतर
अधिकार पत्रधारक - श्रीमती संध्या प्रफुल्ल पाटील
द्वारा - वास्तुविशारद - मे. विद्या एस. राव

विषय :- मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - भाईदर
सर्वे क्र./हिस्सा क्र. नवीन ६६/१० जुना ३६३/१०
या जागेत नियोजित बांधकामास बांधकाम प्रारंभपत्र
मिळणेबाबत.

- संदर्भ :- १) आपला दि.०४/१२/२०१२ चा अर्ज.
२) मे. सक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश क्र.
यु.एल.सी./टी.ए/डब्ल्यू.एस.एच.एस.-२०/एस.आर-६६१,
दि.०२/०८/१४ व दि.०९/०३/२००५ ची मंजूरी व यु.एल.सी./
टिए/एटीपी/कलम-२०/मुदत/एसआर-६६१, दि.३०/११/२०१२
रोजीचे दि.२५/११/२०१३ पर्यंत मुदतवाढ.
३) मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील अकृषिक प्रवाचनी
आदेश क्र. महसूल/क-१/टे-१/एनएपी/एसआर-२६/७६
दि.०६/०३/०७.
४) अग्निशमन विभागाकडील पत्र क्र. मनपा/आग्ने/११५/११-१२,
दि.२१/०५/११ अन्वये तात्पूरता नाहरकत हांखला.
५) या कार्यालयाचे पृत्र क्र. मि.भा/मनपा/नर/७६८/२०११-१२,
दि.३१/०५/२०११ अन्वये सुधारीत बांधकाम परवानगी.



सुधारीत बांधकाम प्रारंभपत्र :- (सुधारीत नकाशे मंजूरीसह)
(फक्त जोत्यापर्यंत)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४४, ४५ अन्वये व
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ ते २६९ विकास कार्य
करण्यासाठी / बांधकाम प्रारंभपत्र मिळण्यासाठी आपण विनंती केले नुसार मिरा
भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - भाईदर सि.स.न./सर्वे क्र./हिस्सा क्र.
नवीन ६६/१० जुना ३६३/१० या जागेतील रेखांकन, इमारतीचे बांधकाम नकाशांस
खालील अटी व शर्ताचे अनुपालन आपणाकडून होण्याच्या अधीन राहून ही मंजूरी
देण्यात येत आहे.

- १) सदर भुखंडाचा वापर फक्त बांधकाम नकाशात दर्शविलेल्या रहिवास
वापरासाठीच करण्याचा आहे.
२) सदरच्या बांधकाम परवानगीने आपणास आपल्या हक्कात नसलेल्या जागेवर
कोणतेही बांधकाम करता येणार नाही.

टनन ४
दर्शविलेल्या रहिवास
दर्शविलेल्या रहिवास
दर्शविलेल्या रहिवास
दर्शविलेल्या रहिवास

- ३) मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी करून घेणेची आहे व त्यांची तालुका निरिक्षक भूमि अभिलेख ठाणे यांनी प्रमाणीत केलेली नकाशाची प्रत या कार्यालयाच्या अभिलेखार्थ दोन प्रतीमध्ये पाठ विणेची आहे व त्यास मंजूरी घेणे आवश्यक आहे.
- ४) सदर भूखंडाची उपविभागणी महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच मंजूर रेखांकनातील इमारती विकसीत करण्यासाठी इतर/दुस-या विकासकास अधिकार दिल्यास / विकासासाठी प्रथिकृत केल्यास दुव्यम / दुस-या विकासकाने मंजूर बांधकाम नकाशे व चटई क्षेत्राचे व परवानगीत नमूद अटी व शर्ताचे उल्लंघन केल्यास/पालन न केल्यास या सर्व कृतीस मुळ विकासक व वास्तुविशारद जबाबदार राहील.
- ५) या जागेच्या आजुबाजुला जे पुर्वीचे नकाशे मंजूर झाले आहेत त्याचे रस्ते हे सदर नकाशातील रस्त्याशी प्रत्यक्ष मोजणीचे व सिमांकनाचे वेळी सुसंगत जुळणे आवश्यक आहे. तसेच या जागेवरील प्रस्तावीत होणा-या बांधकामास रस्ते संलग्नित ठे वणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठे वणेची जबाबदारी विकासक/ वास्तुविशारद / धारक यांची राहील. रस्त्याबाबत व वापराबाबत आपली / धारकाची कोणतीही हरकत असणार नाही.
- ६) नागरी जमीन धारणा कायदा १९७६ चे तरतुदीना व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम च्या तरतुदीस कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये व या दोन्ही कायदयान्वये पारीत झालेल्या व यापुढे वेळेवेळी होणा-या सर्व आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची राहील.
- ७) रेखांकनात /बांधकाम नकाशात इमारतीचे समोर दर्शविण्यात / प्रस्तावीत करण्यात आलली सामासीक अंतराची जागा ही सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या मालकीची राहील व या जागेचा वापर सार्वजनिक रस्त्यासाठी / रस्ता रुद्दीकरणासाठी करण्यात येईल. याबाबत अर्जदार व विकासक व इतर धारकांचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही.
- ८) मालकी हक्काबाबतचा वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद, धारक व संबंधीत व्यक्ती जबाबेदार राहील. तसेच वरील जागेस पोच उपलब्ध असल्याची व जागेच्या हड्डी जागेवर प्रत्यक्षपणे जुळविण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, वास्तुविशारद यांची राहील. यामध्ये तफावत निर्माण झाल्यास सुधारीत मंजूरी घेणे क्रमप्राप्त आहे.
- ९) मंजूर रेखांकनातील रस्ते, ड्रेनेज, गटारे व खुली जागा (आर.जी.ए.) अर्जदाराने / विकासकाने महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पुर्ण करून सुविधा सार्वजनिक वापरासाठी कायम स्वस्यी खुली ठे वणे बंधनकारक राहील.
- १०) मंजूर रेखांकनातील इमारतीचे नियमावलीनुसार जोत्याचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय उर्वरीत बांधकाम करण्यात येऊ नये.
- ११) इमारतीस उदवाहन, अग्निशामक तरतुद, पाण्याची जमिनीवरील व इमारतीवरील अशा दोन टाक्या, दोन इलेक्ट्रोनिक पंपसेट सह तरतुद केलेली असली पाहिजे.
- १२) महानगरपालिका आपणांस बांधकामासाठी व पिण्यासाठी व इतर कारणासाठी पाणी पुरवठा करण्याची हमी घेत नाही. याबाबतची सर्व जबाबदारी विकासक/धारक यांची राहील. तसेच सांडपाण्याची सोय व मैलविसर्जनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी विकासकाची/ धारकाची राहील.

ठ न न		४
...२...		
१०००	२०१४	
६७	९९८	

मरापा नंतरी ३५८३ २०१२-१३ दि १५१०.११ वे१२




- १३) अंजदाराने स.नं., हि.नं., मोजे, महानगरपालिका मंजुरी, विल्डरचे नांव, अस्त्रिकोटीनुसार नाव, अकृषिक मंजुरी व इतर मंजुरींचा तपशील दर्शविणारा फलक प्रस्तुत जागेवर लावण्यात आल्यानंतरच इतर विकास कामास सुख्यात करणे वंयनकारक राहील, तसेच सर्व मंजुरीचे मुळ कागदपत्र तपासणीसाठी/निरीक्षणासाठी जागेवर सर्व कालावधीसाठी उपलब्ध करून ठेवणे ही वास्तुविग्राहद व विकासक यांची संयुक्त जवाबदारी आहे. अर्गा कागदपत्रे जागेवर प्राप्त न झाल्यास तातडीने काम वंद करण्यात येईल.
- १४) मंजुर रेखांकनातील इमारतीचे वांधकाम करण्यापूर्वी मातीची चाचणी (Soil Test) घेऊन व वांधकामाची जागा भूकूप प्रवण क्षेत्राचे अनुपंगाने सर्व तांत्रिक वाढी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संवंधीत संश्लेषण अधिका-यांची मंजुरी घेणे, तसेच इमारतीचे आयुष्यमान, वापर, वांधकाम चालू साहित्याचा दर्जा व गुणवत्ता व अग्नि श्वमण व्यवस्था यावावत नॅशनल विल्डींग कोड प्रमाणे तरतुदी करून कार्यान्वयित करणे तसेच वांधकाम चालू असतांना तांत्रिक व अंतर्गत कार्यवाही पुणे करून त्याची पालन करण्याची जवाबदारी अंजदार, विकासक, स्ट्रक्चरल अभियंता, वास्तुविग्राहद, वांधकाम पर्यवेक्षक, धारक संयुक्तपणे राहील.
- १५) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असल्यास तोटण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पूर्व मंजुरी प्राप्त करणे वंयनकारक आहे. तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.
- १६) मंजुर वांधकाम नकाशे व जागेवरील वांधकाम यामध्ये तफावत असल्यास नियमावलीनुसार त्वरीत सुधारीत वांधकाम नकाशांना मंजुरी घेणे वंयनकारक आहे अन्यथा हे वांधकाम मंजुर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनियकृत ठरते त्यानुसार ठक्क अनियकृत वांधकाम तोटण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- १७) वांधकाम साहित्य रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी ठेवणे येणार नाही. यावावतचे उल्लंघन झाल्यास महानगरपालिकेकडून आपणाविस्तृद दंडात्मक कार्यवाही करण्यात घेईल.
- १८) इमारतीचे वांधकामावावत व पुण्यत्वावावत नियमावलीतील वाव क्र.४३ ते ४६ ची काटेकोरपणे अंमलवजावणी करण्याची संपूर्ण जवाबदारी विकासक, वास्तुविग्राहद, स्ट्रक्चरल अभियंता, वांधकाम पर्यवेक्षक व धारक यांची साहित्य
- १९) महानगरपालिकेने मंजुर केलेले वांधकाम नकाशे व वांधकाम प्रारंभ घेत्रे ठद करण्याची कार्यवाही खालील वावतीत करण्यात येईल व मुळ प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार संवंधिताविस्तृद विहीत कार्यवाही करण्यात येईल.
- १) मंजुर वांधकाम नकाशाप्रमाणे वांधकाम न केल्यास.
- २) मंजुर वांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रातील नमूद सर्व अटो व शातीच पालन होत नसल्याचे निर्दर्शनास आल्यास.
- ३) प्रस्तावित जागेचे वापरात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व इतर अधिनियमांच्ये प्रस्तावावाखालील जागेच्या वापरात वदल होत असल्यास अथवा वापरात वदल करण्याचे नियोजित केल्यास.
- ४) महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावात चूकीची माहिती व विद्यी ग्राहयता नसलेली कागदपत्रे सादर केल्यास व प्रस्तावावाच्या अनुपंगाने महानगरपालिकेची डिशाभूल केल्याचे निर्दर्शनास आल्यास या अधिनियमाचे कलम २५८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.

टनन ४	
रु. ५०००	१०१४
५२	२२६

- २०) प्रस्तावीत इमारतीमध्ये तळमजल्यावर स्टिल्ट (Stilt) प्रस्तावीत केले असल्यास स्टिल्टची उंची मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे ठे वण्यात यावी व या जागंचा वापर वाहनतळासाठीच करण्यात यावा.
- २१) मंजुर विकास योजनेत विकास योजना रस्त्याने / रस्ता संदीकरणाने बाधीत होणारे क्षेत्र चौ.मी. महानगरपालिकेकडे हस्तांतर केले असल्याने व हया हस्तांतर केलेल्या जागेच्या मोबदल्यात आपणांस अतिरिक्त चटई क्षेत्रांचा लाभ/ मंजुरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वस्यी खुले, मोकळे, अतिक्रमणविरहीत ठे वण्याची जबाबदारी विकासकांची राहील. तसेच या जागेचा मालकी हक्क इतरांकडे कोणत्याही परिस्थितीत व केवळाही वर्ग करता येणार नाही. तसेच या क्षेत्राचा इतरांकडून मोबदला आपणांस इतर संबंधितास व धारकास स्विकारता येणार नाही.
- २२) मंजुर बांधकाम नकाशातील १५.० मी. पेक्षा जास्त उंचीचे इमारतीचे अग्निशमन व्यवस्थेबाबत सक्षम अधिका-याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' सादर करणे बंधनकारक आहे.
- २३) मंजुर रेखांकनाच्या जागेत विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावीत केले असल्यास विद्यमान बांधकामक्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करून घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नवीन बांधकामास प्रारंभ करणे बंधनकारक आहे.
- २४) प्रस्तावातील इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुर्ण झालेल्या इमारतीस प्रथम वापर परवाना प्राप्त करून घेणे व तदनंतरचे इमारतीचा वापरासाठी वापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून वापर परवाना न घेता इमारतीचा वापर चालु असल्याचे निर्दर्शनास आल्यास वास्तुविशारद, विकासक व धारक यांच्यावर व्यक्तीशः कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- २५) पुर्णविकसीत / नव्याने पुर्ण होणा-या इमारतीमध्ये विद्यमान रहिवाशांना सामावून घेण्याची कायदेशीर जबाबदारी वास्तुविशारद, विकासक व धारक यांची राहील. याबाबतची सर्व कायदेशीर पुरता (विकासकाने रहिवाशांसोबत करावयाचा करारनामा व इतर बाबी) विकासकाने /धारकाने करणे ब्रेन्टुकारक गहाल.
- २६) या मंजुरीची मुदत दि१५.११.२०१३ पासून दि११०१.२०१४ पर्यंत राहील, तदनंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदानुसार विहित कालावधीसाठी नुतनीकरण करण्यात येईल अन्यथा सदरची मंजुरी कायदेशीरीत्या आपोआप रद्द होईल.
- २७) सदरच्या आदेशातील नमूद अटी व शर्तीचे पालन करण्याची मंजुरबदारी अर्जदार, वास्तुविशारद, विकासक, अधिकार पत्रधारक, बांधकामपर्यवक्षक स्ट्रक्चरल अभियंता व धारक यांची राहील.
- २८) सदर जागेच्या मालकीबाबत व न्यायालयात दावा प्रलंबीत नसंल्याबाबत आपण प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. याबाबत काहीही विसंगती आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल.

..४..



२१) यापूर्वी पत्र क्र. दि. अन्वये
 /यासोबतच्या मंजूर रेखांकनात प्रस्तावित केलेल्या इमारतीचे बांधकाम खालीलप्रमाण मुर्यादित ठेवून
 त्यानुसार कार्यान्वयीत करणे बंधनकारक राहिल.



अ.क्र.	इमारतीचे नांव/प्रकार	संख्या	तळ + मजले	प्रस्तोवित बांधकाम क्षेत्र चौ.मी.
१	१	१	पार्ट तळ + ७	९८९.७०
एकूण				९८९.७० चौ.मी.

३०) यापूर्वीचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/७६८/२०११-१२, दि. ३१/०५/२०११.

अन्वये देण्यात आलेली मंजूरी रद्द करण्यात येत आहे.

३१) जागेवर रेन वॉटर हावेस्टींगची व्यवस्था करणे तसेच अग्निशमन व्यवस्था करणे व
अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.

३२) प्रस्तावित इमारतीसाठी भोगवटा दाखल्यापूर्वी प्रती सदनिका १०० लिटर या क्षमतेची सौर उर्जा
वरिल पाणी गरम करण्याची व्यवस्था (सोलार वॉटर हिटिंग सिस्टीम) बसवून कार्यान्वयीत करणे
व त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर
बंधनकारक राहिल.

३३) भोगवटा दाखल्यापूर्वी वृक्ष प्राधिकरणाकडील नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.

३४) भोगवटा दाखल्यापूर्वी अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखल्यामधील अटीशतीची पुर्तता
करून अंतिम नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक. राहिल.

३५) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कळाम २६३ अन्वये भोगवटा दाखला घेणे
आपणावर बंधनकारक राहिल.

३६) इमारत पुर्ण झाल्यानंतर बांधकाम परवानगी मधील नमुद अटी व शतीचे प्रालन कल्याशिवाय
बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र व भोगवटा दाखला देण्यात येणार नाही. अटीची पुर्तता न
केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व मुंबई प्रांतिक महानगरपालिका
अधिनियम १९४९ अन्वये विकासकावर गुन्हा नोंद करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

मनपा/नर/३७६३/२०११/९३ दि. १५/०५/२०१३.

प्रत - माहितीस्तव व पृष्ठील कार्यवाहीस्तव

- १) मा. अप्पर जिल्हाधिकारी व संक्षेप प्राधिकाऱ्य, ठाणे
नागरी संकुलन, ठाणे, जिल्हाधिकाऱ्य कार्यालय, ठाणे
- २) प्रभाग अधिकारी
प्रभाग कार्यालय क्र.
- ३) कर निर्धारक व संकलक अधिकारी
कर विभाग

टनन ४	
दस्त क्र. ००००	२०१४
७८६७	७८६८

मिरा भाईदर महानगरपालिका
आयुक्त